

B/404, The Capital, G-Block, Bandra Kurla Complex, Behind ICICI Bank, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.: 022-49428888 | E-mail: info@yogiltd.com | CIN: L70100MH1992PLC069958

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street

Mumbai- 400001

Scrip Code: 511702

Sub: Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir / Madam,

In terms of Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR), please find attached newspaper cuttings of the advertisement in relation to the financial results for the third quarter and nine months ended on 31st December, 2023 as specified in Regulation 33 of LODR published in Business Standard (English) and Pratahkal (Regional Language) on 20th January, 2024 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.yogiltd.com. Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

FOR YOGI LIMITED

(Formerly Known as Parsharti Investment Limited)

(Ghanshyambhai Nanjibhai Patel)

Managing Director

DIN: 06647250

Date: 20th January, 2024

Place: Mumbai

Encl: As Above

Website: www.yogiltd.com

Latest X-ray to ease passenger check-in: Noida airport CEO

Hyderabad, 19 January

ajority of passengers at Noida international airport will not have to take out electronic and liquid items from their hand baggage during security checks as most security lanes will have advanced CT X-ray machines, Christoph Schnellmann, chief executive officer (CEO), Noida International Airport Limited (NIAL), told Business Standard on Friday.

"We will be able to offer the newest security screen technologies (to check the hand baggage in the security lanes). We have these CT X-ray machines, which means that the passengers will not have to remove their electronics items and liquids," he stated.

The technology that is present in most Indian airports takes two X-rays —

one from the top and the other from the side. Therefore, the passengers are asked to take out their electronic and

'Additional 3,418 hectares to be acquired in 6 mths'

DEEPAK PATEL

Hyderabad, 19 January

The acquisition of an additional 3,418 hectares of land in the northern and southern parts of the proposed Noida International Airport for its future expansion will be completed in six months, Shailendra Bhatia, Uttar Pradesh government's Nodal Officer at Noida International Airport Limited (NIAL), said on Friday.

The Zurich Airport-controlled NIAL is currently developing the Noida International Airport on the 1,334 hectares that were leased to it by the UP government in 2021. The 1,334-hectare land will be developed in four phases and have two runways. The acquisition cost for this land was ₹4,326 crore. The first construction phase is expected to be over by the end of this year and the first commercial flight is expected to operate in

2024. "The 1,365 hectares of additional land is being acquired on the northern side. On the southern side, we are acquiring 2,053-hectare land," Bhatia, told Business Standard at Wings India Summit 2024. The additional land will be used to develop other three more runways and hubs for aviation-related services

He said the acquisition of the land in the northern area will be completed soon.

liquid items in a separate tray. However, the CT Xray machines take a 3D picture, so that is not needed. Schnellmann clarified that not all security lanes will have the CT X-ray machines.

"Not all of them. But the majority of the passengers will be able to benefit from this technology

WE WILL BE ABLE TO OFFER THE NEWEST SECURITY SCREEN TECHNOLOGIES (TO CHECK THE HAND BAGGAGE IN THE SECURITY LANES). WE HAVE THESE COMPUTER TOMOGRAPHY (CT) X-RAY MACHINES...THE MAJORITY OF THE PASSENGERS WILL BE ABLE TO BENEFIT FROM THIS TECHNOLOGY

CHRISTOPH SCHNELLMANN Chief Executive Officer, Noida International Airport Limited and we will successively increase that, if needed,'

Among India's network of airports, a clash has already been foretold between a newbie in Jewar, Noida, and the veteran in neighbouring Delhi.

On January 3, aviation consultancy firm Capa India said competition between the two airports is expected to be intense and could play out even before the airport in Jewar begins operations this vear. "Currently, the value-added tax (VAT) on aviation turbine fuel (ATF) for domestic services is 25 per cent at Delhi airport. It will only be 4 per cent at Noida airport. This will have a bearing on capacity allocation (by airlines) and expansion," Capa India's report stated.

ATF constitutes about 40 per cent of an airline's costs in India.

Airlines may order 380 planes by March '25: Capa

DEEPAK PATEL

Hyderabad, 19 January

Indian carriers, which currently have an order book of 1,618 planes, could end up ordering about 380 more aircraft by March next year.

The additional aircraft will cater to the high air traffic demand domestically and internationally, aviation consultancy firm Capa India said on Friday.

The new orders are going to come from Air India converting some of its 370 options to a firm order for every few months, supplemented by possible further orders by other Indian carriers,

When Air India had placed an order for 470 planes in February last year with Airbus and Boeing, the Tata-run airline had an option to order 370 more aircraft

"Indian airlines currently have an order book of close to 1,620 aircraft (after Thursday's Akasa air order, but excluding Go First and SpiceJet orders). This is expected to rise to about 2,000 aircraft by March 2025," it added.

The figure of 1,618 aircraft does not include Go First because of "uncertainty, it said. Go First went insolvent in May last year.

SpiceJet, which recently raised money from more than 60 investors, has been facing financial troubles for the last several quarters.

Capa India said that in 2023, Indian airlines ordered more aircraft than those from any other country. "And, the total order book for Western aircraft is second only to the United States," he added.



Total 612 20 IndiGo Air India Akasa

Group

1,618 204 Akasa IndiGo **Air India**

Zee shares fall 5% on reports of Sony merger deal collapse

Shares of Zee Entertainment Enterprises fell 5.1 per cent on Friday following media reports that the company's merger transaction with Sony India was set to collapse in the weekend. Zee's closed at ₹3 share on Friday with a market valuation of ₹22,620 crore. The market valuation of Zee has dropped by 30 per cent or ₹9,759 crore since the deal was first announced on 9 September, 2021.

However, in a late evening statement to the stock exchanges, Zee said it is negotiating with Sony, extension of the deadline for completing the merger deal "by a reasonable period of time."

Zee said it is committed to the merger with Sony and continuing to work towards a successful closure of the transaction and is engaging in good faith negotiations with Sony, Both Sony Group Corporation at Tokyo and Zee did not comment on DEV CHATTERIEE

Ather Energy to launch EV 'Rizta'

Energy. Bangalore-based electric vehicle manufacturer, on Friday announced the upcoming launch of its new family-oriented electric scooter, 'Rizta'.


Rizta embodies a new direction for Ather, catering specifically to families needs as opposed to the previous focus on sporty and youthful models like the 450

The announcement was made by CEO Tarun Mehta on X. Mehta emphasised, unlike its sportier predecessors, the Rizta is expected to be larger, more practical, and packed with features designed to prioritise comfort and safety.

ANJALI SINGH

Place: Mumbai

Date: 19th January 2024



Hindustan Unilever Limited

Registered Office: Unilever House, B.D. Sawant Marg, Chakala, Andheri East, Mumbai 400 099 CIN: L15140MH1933PLC002030. Tel: +91 (22) 5043 3000. Email: levercare.shareholder@unilever.com

Extract of standalone financial results of Hindustan Unilever Limited for the quarter ended 31st December, 2023

	Standalone				
Particulars	for the Qua	ed Results arter ended ecember	Unaudited Results for the Quarter ended 30th September	Audited Results for the Year ended 31st March	
	2023	2022	2023	2023	
Revenue from operations	15,188	15,228	15,276	59,144	
Profit from ordinary activities after finance costs but before exceptional items	3,462	3,479	3,636	13,141	
Profit before tax (after Exceptional Items)	3,432	3,377	3,631	13,079	
Net Profit after tax (after Exceptional Items)	2,519	2,505	2,717	9,962	
Other Comprehensive Income (after tax)	(7)	31	5	(26)	
Total Comprehensive Income (after tax)	2,512	2,536	2,722	9,936	
Paid up equity share capital (par value Re. 1/- each, fully paid)	235	235	235	235	
Reserves				49,986	
Earning Per Share (of Re. 1/- each)					
Basic	₹10.72	₹10.67	₹11.56	₹42.40	
Diluted	₹10.72	₹10.67	₹11.56	₹42.40	

Extract of consolidated financial results of Hindustan Unilever Limited for the quarter ended 31st December, 2023

(₹ in Crores)

	Consolidated				
Particulars	Unaudited Results for the Quarter ended 31st December		Unaudited Results for the Quarter ended 30th September	Audited Results for the Year ended 31st March	
	2023	2022	2023	2023	
Revenue from operations	15,567	15,597	15,623	60,580	
Profit from ordinary activities after finance costs but before exceptional items from continuing operations	3,475	3,482	3,593	13,409	
Profit before tax (after Exceptional Items) from continuing operations	3,445	3,379	3,588	13,345	
Net Profit after tax (after Exceptional Items) from continuing operations	2,508	2,481	2,657	10,144	
Net Profit after tax (after Exceptional Items) from discontinued operations	(0)	(0)	(0)	(1)	
Other Comprehensive Income (after tax)	(7)	31	5	(26)	
Total Comprehensive Income (after tax)	2,501	2,512	2,662	10,117	
Paid up equity share capital (par value Re. 1/- each, fully paid)	235	235	235	235	
Reserves				50,069	
Earning Per Share from continuing operations (of Re. 1/- each)					
Basic	₹10.68	₹10.53	₹11.30	₹43.07	
Diluted	₹10.68	₹10.53	₹11.30	₹43.07	
Earning Per Share from discontinued operations (of Re. 1/- each)					
Basic	₹(0.00)	₹(0.00)	₹(0.00)	₹(0.00)	
Diluted	₹(0.00)	₹(0.00)	₹(0.00)	₹(0.00)	

The above is an extract of the detailed format for quarterly financial results for quarter ended 31st December 2023 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended 31st December 2023 are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and w.bseindia.com; and under the Investor Relations section of our website at http://www.hul.co.in

The limited reviewed financial results for the quarter ended 31st December 2023 have been taken on record by the Board of Directors at its meeting held on 19th January 2024. The statutory auditors have issued an unmodified report on the above results.

> By order of the Board Rohit Jawa

Managing Director and Chief Executive Officer [DIN: 10063590]



Place: Mumbai Date: 19/01/2024

YOGI LIMITED

CIN L70100MH1992PLC069958 B/404, The Capital, G-Block, Bandra Kurla Complex, Behind ICICI Bank, Bandra (East), Mumbai - 400 051. Tel.: 022-49428888, E-mail: info@yogiltd.com

_	,						. In Laki Year Ende	
sr								
lo	Particulars Particulars	31.12.2023 (UnAudited)		30.09.2023 (UnAudited)		31.12.2022 (UnAudited)		
1	Total income from operations (net)	6.27	0.25	0.09	6.69	2.53	18.0	
2	Net Profit / (Loss) for the period from ordinary activities (Before tax, Exceptional and /or Extraordinary items)	(9.56)	(14.93)	(15.56)	(51.96)	(46.34)	(40.2	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(9.56)	(14.93)	(15.56)	(51.96)	(46.34)	(40.2	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	(9.56)	(14.93)	(15.56)	(51.96)	(46.34)	(30.2	
5	Total Comprehensive Income for the period [(comprising profit or (loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax)]	(9.56)	(14.93)	(15.56)	(51.96)	(46.34)	(30.2	
6	Equity Share Capital (Face Value RS. 10/- per share)"	1,619.13	415.73	1,619.13	1,619.13	415.73	826.0	
7	Earnings per share (Before exceptional items) (of Rs. 10/- each) (not annualised)							
	(a) Basic	(0.01)	(0.36)	(0.01)	(0.96)	(1.11)	(0.7	
	(b) Diluted	(0.01)	(0.36)	(0.01)	(0.96)	(1.11)	(0.7	
8	Earnings per share (After exceptional items) (of Rs. 10/- each) (not annualised)							
	(a) Basic (b) Diluted	(0.01) (0.01)	(0.36) (0.36)	(0.01) (0.01)	(0.96) (0.96)	(1.11) (1.11)	(0.7 (0.7	

Notes: The above result is an extract of the detailed format of the Third Quarter and Nine month ended on 31st December 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing obligations & Disclosure Requirements) regulation, 2015. The full format of the result for 31st December, 2023 is available on the Website of BSE (www.bseindia.com) and on the company's website www.yogiltd.com

For and Behalf of the Board

Ghanshyambhai Nanjibhai Patel Managing Director DIN: 06647250

Infosys Navigate your next Infosys Limited

Corporate Identity Number (CIN): L85110KA1981PLC013115

Regd. Office: Electronics City, Hosur Road, Bengaluru - 560 100. Phone: 91 80 2852 0261, Fax: 91 80 2852 0362 investors@infosys.com, www.infosys.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110, and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended (the "Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022, and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India (the "MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended (the "LODR Regulations") and any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of Infosys Limited (the "Company") is sought for the following special resolutions by way of remote e-voting ("e-voting") process:

l	SI. No.	Description of Special Resolutions					
l	1	Appointment of Nitin Keshav Paranjpe (DIN: 00045204) as an Independent Director					
l	2	Re-appointment of Chitra Nayak (DIN: 09101763) as an Independent Director					

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Friday, January 19, 2024, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / depository participant(s) as on January 17, 2024 ("Cut-off Date").

The Postal Ballot Notice was also provided to Deutsche Bank Trust Company Americas, as ADR

depositary, who will use the same to prepare a voting instruction card to be sent, together with the Postal Ballot Notice, to (i) registered holders of American Depositary Receipts evidencing American Depositary Shares ("ADSs") with underlying equity shares of the Company; and (ii) the mailing agent for the Depository Trust Company ("DTC"), who will then mail their voting instruction card, together with the Postal Ballot Notice, to the holders of ADSs who hold their ADSs through a bank, broker or other nominee in DTC.

The said Notice is also available on the website of the Company: www.infosys.com, the relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE"): www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL"): www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of the Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off Date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") for the purpose of providing e-voting facility to all its Members. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting period	9.00 a.m. IST on Monday, January 22, 2024		
Conclusion of e-voting period	5.00 p.m. IST on Tuesday, February 20, 2024		
Cut-off date for eligibility to vote	Wednesday, January 17, 2024		

The e-voting facility will be disabled by NSDL immediately after 5.00 p.m. IST on Tuesday,

Members who have not updated their e-mail address are requested to register the same in respect of shares held by them in electronic form with the Depository through their Depository participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, KFin Technologies Limited either by email to einward.ris@kfintech.com or by post to Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500032.

The Board has appointed Hemanth, Holla & Co., (FCS 6374 and CP No. 6519) Practicing Company Secretaries, as the scrutinizer ("Scrutinizer") for conducting the e-voting process in

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at

The Scrutinizer will submit his report to the Chairman or any other person authorized by the Chairman after the completion of scrutiny of the e-voting, and the result will be announced within 48 hours from the conclusion of e-voting i.e. 5.00 PM IST on Thursday, February 22, 2024, and will also be displayed on the Company's website (https://www.infosys.com/investors/shareholder-services/postal-ballot.html) and on the website of NSDL (https://www.evoting.nsdl.com), and communicated to the stock exchanges, depository, registrar and share transfer agent.

For any queries or grievances pertaining to e-voting, shareholders are requested to contact Shobha Anand, Deputy Vice President, Kfin Technologies Limited Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad – 500032 Contact details: Email id- shobha.anand@kfintech.com; einward.ris@kfintech.com; Contact number – 1800-309-4001. Shareholders can also contact: Amit Vishal, Deputy Vice President or Pallavi Mhatre, Senior Manager, National Securities Depository Limited, 4th Floor, A Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400013, India, Contact details: evoting@nsdl.com Contact number- 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000.

For Infosys Limited

January 19, 2024 A.G.S. Manikantha Bengaluru, India Company Secretary

PUBLIC NOTICE

My client Athary Jairaj Rane, an adult sa that his name was erroneously printed or

his Passport as Athary Jayraj Rane. Furthe

in his Passport even his father's name is

imprinted as Jayraj Dattatram Rane instead

of Jairai Dattatram Rane and his mother's

name is imprinted as Mrunal Jayraj Rane

instead of Mrunal Jairaj Rane. I say that

Athary Jairaj Rane and Athary Jayraj Rane

are names of same person i.e. of my clien

who's right name is Atharv Jairaj Rane. I

any one has objection they can convey me within 7 days from this Public Notice.

PUBLIC NOTICE

Public Notice is hereby given that my clients Mr Shvam Gendaram Dandrival, owner of Flat No. A/9

on Second Floor, in the Society known as Satka Co-Operative Housing Society Limited, situated a

Lodha Park, Station Road, Village: Nilemore

Nallasopara (West), Taluka Vasai, Dist. Palghar – 40

Mr. Gendaram Kamroop Dandriyal, was the owner

of the above said Flat, however Mr. Gendaran

Kamroop Dandriyal, died on 14/08/2020. Leavin behind his Four Legal Heirs Smt. Bhagulidev

Gendaram Dandriyal - Wife, Mr. Shyam Gendaran

Dandriyal - Son, Mr. Rajkamal Gendaran

Now all legal heirs are willing to release their share i

the above mentioned Flat of the deceased in favor of my client, in case anyone having any claim, right

interest, of any nature in respect of said Flat should

raise their objection in writing with documentary proof, thereof within Fifteen (15) days from the date of publication to the undersigned, failing which the

transaction will be completed and anyone who has

right, interest or claim in respect of said Flat will be deemed to have relinquished in favor of my client

Date: 20/01/2024 NOTARY GOVT. OF INDIA

OFFICE : 109, Bhaidaya Nagar, B – Bldg., Near Gopi Maha Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. Thane - 401105.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Abdul Hamid

the joint owner of Flat No. 101, 1st floor, M

U. Apartment C.H.S. Ltd., Geeta Nagar

Phase I, Near Hydery Chowk, Mira Road

(E). Dist: Thane 401107 (Said flat) expired

on 07/08/2020. On behalf of my client, Mr

Abdul Kadir Abdul Hamid Shaikh s/o. Late

Abdul Hamid & Mrs. Khatija Abdul

Hamid Shaikh w/o. Late Abdul Hamid, the

undersigned advocate hereby invites

claims or objections from other heir/s or

claimant/s or objector/s for the transfer of

the shares and interest of the deceased

member in the said flat within a period of

14 days from the publication of this notice

with copies of proofs to support the

claim/objection. If no claims/objections

are received within the period prescribed

above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner they deen

Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar,

नोटीस

श्री साई ओमकार एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण

संस्था मर्यादित., इमारत क्रं.११,साई सुंदर नगर

ऑफ डॉ. अनी बेझंट मार्ग, सदानंद हासू तांडेल

मार्ग, प्रभादेवी, मुंबई -४०००२५ या संस्थेवे सभासद

Sector 11, Near TMT Bus Stop

Mira Road East, Thane 401107

A. Karimi

Place: Mira Road, Thane

Date: 20/01/2024

R. J. MISHRA

(Advocate High Court

I - Son & Mr. Rajendra Gendaran

Date:20/01/24

Dandriyal - Son.

Adv. ARUN G. DESHMUKH

Dadar (W), Mumbai-400 028

Office: Shop No.1, Vinayak Darshan Apartment, Ganesh Peth Lane,

नवी दिल्ली, दि. १९ (वृत्तसंस्था) : कॉम्प्लॅन हे दीक्षित वाढत्या मुलांसाठी प्रिथनांची गंभीरता डॉक्टरांनी त्यांच्या मुलाच्या वाढत्या वर्षांमध्ये झायडस वेलनेस लि.चे एक अग्रगण्य हेल्थ फूड ड्रिंक असून, त्यासाठी नवीन 'आय एम कंप्लान बॉय-गर्ल' ची घोषणा करण्यात आली आहे. या मोहीमेत बॉलीवूड सुपरस्टार माधुरी दीक्षित असेल. नवीन जाहिरातीमध्ये माधुरी

PUBLIC NOTICE

Deepak Patke hereby notifies that the Original documents related to her flat namely "A Wing, Flat No.3, Ground floor Hirabad Mansion, Mogul Lane, Mumbai-400016" of which she being owner are misplaced by her. As she intends to Giff her said flat to her daughters by this Public Notice we intimate that if anyone has objection in this regards they can contact me within 14 days of publication of this notice.

Adv. ARUN G. DESHMUKH Office: Shop No.1, Vinayak Darshar Apartment, Ganesh Peth Lane Date:20/01/24 Dadar (W), Mumbai-400 028

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Ibrahim Suleman, the joint owner of Flat No. 105 1st floor , "B" wing, Asmita Horizon - V C.H.S. Ltd., Moreshwar Narayan Pati Road, Near Asmita Club, Mira Road (E), Dist: Thane 401107 (Said flat) expired on 24/12/2023. On behalf of my client, Mr Mohammad Salim Rindani s/o. Late Ibrahim Suleman and Mr. Mohammed Rafique Ibrahim Rindani s/o. Late Ibrahin Suleman, the undersigned advocate hereb invites claims or objections from other heir/s or claimant/s or objector/s for th transfer of the shares and interest of the deceased member in the said flat within period of 14 days from the publication o this notice, with copies of proofs to suppo the claim/objection. If no claims objections are received within the period prescribed above, my client shall be at the liberty to deal with the shares and interest of the deceased member in the manner they

Place: Mira Road, Thane A. Karim Date: 20/01/2024 A. Karimi Advocate High Court 004, B-31, Amrapali Shanti Nagar, Sector 11, Near TMT Bus Stop,

Mira Road East, Thane 40110

राखीव किंमत

अधोरेखित करत आहे आणि सर्वोत्तम उपाय म्हणून मुलांसाठी ६३टक्के अधिक प्रथिने असलेल्या कॉम्प्लॅनची शिफारस करत आहे. माधुरी हिंदी भाषिक बाजारपेठेतील प्रचाराचा चेहरा असेल. नवीन जाहिरातीमध्ये, माधुरीला शाळेच्या वार्षिक दिवसाच्या कार्यक्रमात माता आणि त्यांच्या मुलांशी बोलताना दाखवले आहे. ते श्रोत्यांसह सामायिक करतात की प्रथिनांवर गंभीरपणे भर दिला आहे आणि दररोजचे रोजचे अन्न मुलांच्या दैनंदिन प्रथिनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच पुरेसे नसते. त्यासाठी ते कॉम्प्लॅनची शिफारस करतात कारण ती वैज्ञानिकदृष्ट्या विकसित केलेली रचना आहे ज्यामध्ये ३४ महत्वाच्या पोषक घटकांसह मुलांच्या आरोग्याच्या खाद्य पेयापेक्षा ६३टक्के जास्त प्रथिने आहेत. त्यामुळे

Complan २X जलद वाढ आणि स्मृती आणि एकाग्रतेला समर्थन देते. जाहिरातीचा शेवट ब्रॅंडच्या सर्वात आठवल्या जाणाऱ्या आयकॉनिक टॅगलाइनसह होतो. कॉम्प्लॅनच्या नव्याने सुरू झालेल्या कॅम्पेनबद्दल बोलताना झायडस वेलनेसचे सीईओ तरुण अरोरा म्हणाले, 'कॉम्प्लॅन हा मुलांच्या आरोग्य खाद्य पेय श्रेणीतील एक प्रतिष्ठित ब्रँड आहे आणि त्यात १००टक्के दुध प्रथिने आहेत.

माझे अशिल श्री. सुरेश नरहरी सावंत, यांच्यातर्फ

शुध्दिपत्रक

त्यांच्याकडील नोंदणीकृत विक्री करारनामा दि. 07/05/1999, दस्तऐवज क्र. वसई2-1266/1999 हरवल्याबाबत "प्रात:काल" या वर्तमानपत्रामध्ये देण्यांत आलेल्या **दि. 27/12/2023** रोजीच्या जाहिरातीमध्ये माझ्या अशिलांचे नाव **चुकून श्री. सुभाष नरहरी सावंत** असे प्रसिद्ध झाले आहे ते चुकदुरुस्ती करून यापुढे **श्री. सुरेश नरहरी सावंत** असे वाचावे.

एस. के. चतुर्वेदी ॲन्ड असोशिएटस् दिनांक: २०/०१/२०२४ (वकील उच्च न्यायालय)

या द्वारे नोंद घ्यावी की, की खाली नमद केलेला फ्लॅट में, आरोही डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने श्री, चनीलाल बेचर मोरथानिया आणि श्रीमती लीलावती जयंतीलाल सुर्ती यांना दिनांक २१/०७/१९९८ रोजी च्या (नोंदणी क्र. के एल एन - १ - सी एच ए -३९९४) विक्री कराराद्वारे विकला होता. श्री. चनीलाल बेचर मोरथानिया यांचे दिनांक १४/०४/२००१ रोजी निधन झाले आणि त्यांचे कायदेशीर वारस श्रीमती लीलावती जयंतीलाल सुरती (मुलगी) ही विक्रेता म्हणन आणि श्री. गलाबभाई सी. मोरथानिया, श्री. जयंतीभाई सी. मोरथानिया, श्री. वसंतभाई सी. मोरथानिया (मुलगे) आणि श्रीमती रजनाबेन बाळूभाई मोरथानिया (सून) यांनी संमती पुष्टी करणारा पक्ष म्हणून सदर पलॅट माझे अशिल श्री. विजयकमार दिलीपकमार ठक्कर यांना दिनांक ०७/११/२०१३ रोजी च्या (नोंदणी क्र. के एल एन -१-७६०४/२०१३) विक्री कराराद्वारे विकला. दि.२१/०७/१९९८ रोजी चा विक्रीचा करार आणि त्याची नोंदणी पावती हरवली आहे/आहेत आणि माझ्या अशिलांना योग्य तपास घेतल्यानंतरही सापड़न येत नाही

ही नोटीस माझ्या अशीलाने दिलेल्या माहितीवर जारी केली आहे ज्यांचा दावा आहे की, सदर फ्लॅट सर्व बोजा, दावे

कोणत्याही व्यक्ती/व्यक्तीला, सरकारी अधिकार किंवा संस्था आणि/किंवा वित्तीय संस्था ज्यांचे हरवलेले दस्त द्वारे कोणत्याही प्रकारे ताबा हक्क किंवा श्री. चुनीलाल बेचर मोरथानिया यांच्या कायदेशीर वारसाबद्दल आणि मालकी हक्क बद्दल काही आक्षेप असल्यास किंवा कोणत्याही हक्काचा दावा, मालकी हक्क किंवा वारसा हक्काने, गहाण बक्षिस, ताबा, विक्री, धारणाधिकार, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, वहिवाट, देखभाल, संलग्नक, ट्रस्ट, अनन्यप्ती आणि यासारख्या फ्लॅटमधील किंवा त्याच्या कोणत्याही भागाने त्याच्या/त्यांच्या दाव्याचे स्वरूप लेखी स्वरूपात ही नोटीस प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खाली नम्द केलेल्या पत्त्यावर खाली स्वाक्षरी करणाऱ्यांना कळवावे. सदर नोटिस कालावधी संपल्यानंतर, असे मानले जाईल की ही मालमत्ता सर्व बोजा आणि वाजवी । शंकांपासन मक्त आहे आणि म्हणन विक्रीयोग्य आहे आणि काही आढळल्यास, हेतुपुरस्सर दावा न करता सोडण्यात आली आहे आणि सोडलेले आहे. त्यानंतर घेतलेले कोणतेही आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत आणि ते अवैध मानले जाईल.

परिशिष्ट

फ्लॅट क्र. २०४, अंदाजे क्षेत्र ६०० चौ. फूट. (बिल्टअप), २ रा मजला, ए-विंग, 'आसमान को. ऑप.हौ.सो. ली' रामबाग लेन क्र.२, जमीन सर्व्हें नं.९९ - अ १/२, महसूल गाव चिकनघर, ता. कल्याण आणि जि. मुंबई.

> स्वाक्षरी/ वकीलः उच्च न्यायालयः बी -२/३०२, रौनक सिटी फेज-II, आधारवाडी जेल रोड. कल्याण प., ठाणे - ४२१३०१. फोन :८६५५२७८८८४.

(Under Bye-law No. 35)

Shrimati Mrinalini Sanjay Tikekar, a member of the Kalpita Enclave Co-operative

claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society If no claims/ objections are received within the period prescribed above, th society shall be free to deal with the shares and interest of the deceased member n the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society between 11.00 AM to 5.00PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

The Kalpita Enclave Co-op.
Housing Society Ltd

Housing Society Ltd. having, address at Swami Nityanand Marg, Andheri (East) Mumbai 400069 and holding flat No H-404 in the building of the society, died on 14th September, 2023 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other

Hon. Secretary For and on behalf of

जाहीर नोटीस

तमाम जनतेला कळविण्यात येते कि, मौजे कोपर जुना सर्वे नं. ४६, हिस्सा नं .19ए ,19ड पैकी, नवीन सर्वे नं. ४६ हिस्सा नं.19 ड2, क३, ड४ डोंबिवली पश्चिम येथील मिळकत वरील पैकी सर्वे नं ४६ हिस्सा नं. ड२ सदर मिळकत श्री.कबीर परशुराम पाटील यांच्या नावावर असून सदर मिळकतीच्या हिश्यासाठी श्री. बेमट्या (परशुराम) हेंद्र्या भगत यांनी उच्य न्यायालयात दावा क्रमांक ४२८/२००० टाखळ केल्यानंतर संदर प्रकरण प्रलंबित असताना श्री.कबीर परशराम पाटील आणि श्री. बेमटया (परशराम) हेंद्र्या भगत यांच्या मध्ये दिनांक २७.१२.२०१२ रोजी सामंजस्य करार झाला त्यानुसार सर्वे नं ४६ हिस्सा नं. ड२ या मिळकतीवर श्री. बेमट्या (परशुराम) हेंद्रचा भगत यांच्या लाभात ६०% व श्री. कबीर परशुराम पाटील यांच्या लाभात ४०% आणि सर्वे नं ४६ हिस्सा नं. क३, ड४ या मिळकतीवर श्री. बेमट्या (परशुराम) हेंद्र्या भगत यांच्या लाभात ४०% व श्री.कबीर परशुराम पाटील यांच्या लाभात ६०% असे मान्य व कबल करण्यात आले आणि दावा मागे घेण्यात आला. सामंजस्य करारनसार श्री कबीर परशराम पाटील आणि श्री. बेमटया (परशराम) हेंद्र्या भगत यांनी त्यांच्या मालकीची मिळकत श्री जनाई डेव्हलपर्स तर्फे भागीदार जनार्दन बेमट्याँ (परशुराम) भगत व श्री. रवींद्र कान्हू कराळे यांच्या सोबत दिनांक.२२.०१.२०१४ रोजी विकास करारनामा दस्त क्रमांक कल्याण-५-३९०/२०१४ व कुलमुखत्यारपत्र दस्त क्रमांक. कल्याण-५-३९४/२०१४) असे नोंदणीकृत केले आहे.

सदर सर्वे नं ४६ हिस्सा नं. ड२ सदर मिळकतीचा विकास करारनामा नोंदणीकृत झाल्यानंतर श्री. बेमटया (परशराम) हेंद्र्या भगत यांचे दिनांक.०४.०२.२०१४ रोजी निधन झाले असुन त्यांच्या पश्चात त्यांनो १) श्री. गणेश बेमट्या (परशुराम) भगत व २)श्री. जनार्दन बेमट्या (परशुराम) भगत व ३) श्री.संतोष बेमट्या (परशुराम) भगत अशी मुले आहेत. त्यापैकी कै. संतोष बेमट्या (परशुराम) भगत यांचे दिनांक .२४.०३.२०२० रोजी निधन झाले असून त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती. उषा संतोष भगत व २ मलगे श्री. अतल संतोष भगत व श्री. भावेश संतोष भगत असे वारस आहेत. वर नमूद केलेले वारस सोडून अजून कोणाचे हितसबंध व दावा, तक्रार,तारण, गहाण, दान, बोजा

पोटगी, अन्य तत्सम कोणत्याही बोजाचा, वहिवाटीचा दावा असल्यास त्या व्यक्तींनी त्यांच्याकडे असलेल्या कागदोपत्रासह लेखी हरकत हि नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४ दिवसाच्या आत खालील पत्यावर सादर करावी. विहित मुदतीनंतर प्रत झालेली हरकत, दाव्याची दाखल घेतली जाणार नाही., सदर जाहीर नोटीस हि माझे पक्षकार श्री.गणेश बेमट्या (परशुराम)भगत, श्री.जनार्दन बेमट्या (परशुराम) भगत, श्रीमती, उषा संतोष भगत यांच्या सांगण्यावरून दिली आहे. आपला विश्वासू

दिनांक. १८.०१.२०२४

सही/-ॲड. सदानंद मिंडे पत्ता. ऑफिस नं .१०१, सुकऱ्या आशिर्वाद, कमल मेडिकलच्या वरती , कोपरगाव, डोंबिवली पश्चिम - ४२१२०२

A-1701/1702, LOTUS CORPORATE PARK, RAM MANDIR

AUCTION AUM INVITATION NOTICE The below mentioned borrowers have been issued notices to pay their

outstanding amount towards the facility against the gold/Diamond ornaments availed by them from M/s Mangal Credit and Fincorp Limited. Since the borrower have failed to repay their dues under the facility. We are constrained to conduct an auction of the pledged ornaments on 02nd February 2024. In the event any surplus amount is realised from this auction, the same will be refunded to the concerned borrower and if there is a deficit post the auction, the balance amoun shall be recovered from the borrower through appropriate legal proceedings Mangal Credit and Fincorp limited has the authority to remove any of the following accounts from the auction without prior intimation. Further, M/s Mangal Credit and Fincorp Limited reserve the right to change the auction date without any prior notice It has been decided to conduct Public Auction of the Non-Performing

Gold/Diamond Loans accounts of the following Branches at below mentioned address on Friday on 02ndFebruary 2024, from 12:00 pm onwards.

Branch Name Loan Account Number						
Dharavi	MCFL/BR10/GL9032	MCFL/BR10/GL9034				
Vashi	MCFL/BR08/GL006	MCFL/BR08/GL9085	MCFL/BR08/GL908			
, 4011	MCFL/BR08/GL9087					
Virar	MCFL/BR07/GL082	MCFL/BR07/GL9569	MCFL/BR07/GL97			
		MCFL/BR07/GL9790				
	MCFL/BR09/GL9061	MCFL/BR09/GL9117	MCFL/BR09/GL91			
		MCFL/BR09/GL9019	mor E/Bross GEST			
		MCFL/BR03/GL9471	MCEL/BR 1/GL 320			
		MCFL/BR03/GL9477				
		MCFL/BR03/GL9478				
		MCFL/BR03/GL9479				
		MCFL/BR03/GL9500				
		MCFL/BR03/GL9504				
		MCFL/BR03/GL9506				
		MCFL/BR03/GL9508				
		MCFL/BR03/GL9516				
	MCFL/BR03/GL9346		MCFL/BR1/GL35			
	MCFL/BR03/GL9347	MCFL/BR1/DL240	MCFL/BR1/GL35			
	MCFL/BR03/GL9348	MCFL/BR1/GL1301	MCFL/BR1/GL35			
	MCFL/BR03/GL9407	MCFL/BR1/GL1302	MCFL/BR1/GL354			
	MCFL/BR03/GL9408	MCFL/BR1/GL2423	MCFL/BR1/GL35			
	MCFL/BR03/GL9409		MCFL/BR1/GL35			
	MCFL/BR03/GL9410		MCFL/BR1/GL35			
	MCFL/BR03/GL9411		MCFL/BR1/GL360			
	MCFL/BR03/GL9412		MCFL/BR1/GL36			
	MCFL/BR03/GL9413		MCFL/BR1/GL36			
	MCFL/BR03/GL9414		MCFL/BR1/GL36:			
	MCFL/BR03/GL9415		MCFL/BR1/GL37:			
	MCFL/BR03/GL9446		MCFL/BR1/GL37			
	MCFL/BR03/GL9465	MCFL/BR1/GL3085	MCFL/BR1/GL32			
	MCFL/BR1/GL3093					
	MCFL/BR05/GL9350	MCFL/BR05/GL9132	MCFL/BR05/GL91			
	MCFL/BR05/GL9150	MCFL/BR05/GL9002	MCFL/BR05/GL91			
	MCFL/BR03/GL501	MCFL/BR03/GL347	MCFL/BR05/GL91			
	MCFL/BR03/GL081	MCFL/BR05/GL9182	MCFL/BR03/GL09			
	MCFL/BR05/GL9180 MCFL/BR05/GL9351	MCFL/BR05/GL9191 MCFL/BR05/GL9192	MCFL/BR03/GL20 MCFL/BR05/GL92			
			MCFL/BR03/GL59			

Those who are Interested to release or renew the Gold/Diamond Loan availed from above Branches shall Contact us at the above-mentioned details on or before $11\!:\!00$ am on $02^{\rm nd}February 2024.$

MANGAL

MANGAL CREDIT & FINCORP LTD.

ROAD GOREGAON (EAST), MUMBAI - 400 063

Shyam Kamal Building, Agrawal market, vile Parle East, Mumbai 400057.

असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत निवासी गाळ क्रं. ४१२ धारण करणारे श्री. तह विञ्चत पाटील यांचे दिनांक 24/01/2016 रोजी निधन डाले. त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. तरीही संस्था या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमतेत अञलेले सरात अभागदाने भाग व दित्रगंबंध वाञ्य मृतागा **श्री. सूर्यकांत तह पाटील** यांच्या नावे प्राप्त अर्जानुसार कार्यवाही करीत आहे त्याचबरोबर मयत सभासदाची वारस पत्नी श्रीमती. नर्मदा **लह पाटील** यांच्या संमती पत्र प्राप्त झालेले असन त्याअनुषंगाने भांडवतात / मातमत्तेत असतेते मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्टार्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूट केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकड्न हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या भांडवलातील मालमत्तेतील भाग व हितसंबंध यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेता मोकळीक राहीत. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी अंस्थेच्या कार्यालयात अचिव यांच्याकडे संध्याकाळी ७.०० ते १०.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीशीची मुदत

> श्री साई ओमकार एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित र-यांच्या करिता आणि वतीने,

संपण्याच्या / तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

सही/-श्री. तुळशीदास मधुकर शेळके

जाहीर सूचना

या सुचनेव्दारे कळविण्यांत येते की. श्रीमती हिरालक्ष्मी हर्षदराय मेहता व श्री. रंजीत हर्षदराय मेहता, हे फ्लॅट क्र. ए/07, दुसरा मजला, "न्यू महावीर धाम" <u>को.ऑ.हा.सो.लि.,</u> बि.नं.2, गांव-आचोळे, सर्वे क्र.155(103),156(100), हि.क्र.4पै., आचोळे रोड, नालासोपारा (पु.), जि. पालघर-401 209, या फ्लॅटचे सामाईक मालक होते, परंतु 1) श्रीमती हिरालक्ष्मी हर्षदराय मेहता यांचा दि. 18/07/2012 व 2) श्री. रंजीत हर्षदराय मेहता, यांचा दि. 27/05/2022 रोजी मुंबई येथे मृत्यु झाला आहे व त्यांच्या मृत्युपश्चात माझे अशिल श्रीमती अरुणा सरेश मेहता (मयत मालक यांच्या सन व वहिनी) व श्री. जनक रजनिकांत मेहता, (मयत मालक यांचे नातू व पुतण्या), यांनी सदर फ्लॅटचे हक्क व शेअर्स सोसायटीकडून त्यांचे सामाईक नावे हस्तांतरीत करण्याकरिता अर्ज, रजि. रिजीज डीड दि 03/11/2023, व इतर पुरक कागदपत्रे सादर केली आहेत व त्यानंतर सदरील फ्लॅट इच्छुक खरेदीदार यांना विक्री क्रण्याचे ठरविले आहे, तरी सदर फ्लॅटचे भाग (शेअर्स) माझ्या अशिलांच्या सामाईक नावे हस्तांतरीत करण्याबाबत व सदर फ्लॅट विक्री संदर्भात जर मुळ फ्लॅट मालक यांच्याशी संबंधीत अन्य कोणीही वारस अथवा व्यक्तीचा कुठल्याही प्रकारे हक्क, हितसंबंध वा हरकत असल्यास, सदर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांच्या आत आपल्या हरकतींच्या पुष्टपार्थ खालील उल्लेखित पत्यावर संपर्क करावा, अन्यथा सदरबाबत वरीलप्रमाणे कोणीही वारस वा व्यक्तीची कुठल्याही प्रकारची हरकत वा हितसंबंध नाही असे समजून सोसायटी कडून सदर फ्लॅटचे भाग (शेअर्स) माझ्य अशिलांच्या नावे हस्तांतरीत करण्यांत येतील व तसेच माझ्या अशिलांकडून सदर फ्लॅटचा विक्रीचा व्यवहार करण्यांत येईल व त्यानंतर कुठल्याही प्रकारची हरकत वा दावा ग्राहय धरला जाणार नाही व माझ्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी

एस. के. चतुर्वेदी ॲन्ड असोशिएटस् दिनांक: २०/०१/२०२४ (वकील उच्च न्यायालय) पत्ताः बी/204. सिताराम भवन, आचोळे रोड, नालासोपार (पु.), जि. पालघर-401209 मोबाईल: 9320662121

टिप:

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत व चालू नियम अनुसार संबंधित नियमांसह कंपनी कायदा, २०१३ (ॲक्ट) च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित आयएनडी एएस सहवाचन कंपनीचा वित्तीय अहवाल तयार केला आहे. २. वरील तिमाही व नऊ महिने अखेर संचालक मंडळाच्या सभेद्वारे त्यांच्या सभेमध्ये कॉर्पोरेट कार्यालयामध्ये दि. १८ जानेवारी, २०२४ रोजी मंजूर केला आहे. वैधानिक अहवाल

तिमाही व नऊ महिने अखेर ३१ डिसेंबर, २०२३ रोजीकरिता मर्यादित केला आहे.

अतुल शर्मा व्यवस्थापकीय संचालक

*****:

योगी लिमिटेड सीआयएन : L70100MH1992PLC069958

बी /xox. दी कॅपिटल. जी-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल,

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही व नऊ महिने अखोरकरिता अलेखापरिक्षीत वित्ती	YOGI LIMITED Created, Crafted, Perfected. errly Known as Parsharti Investment Ltd.)	बा/४०४, दा कापटल, जा–ब्लाक, वाद्र कुला सकुल, आयसीआयसीआय बँकच्या मागे, वांद्रे (पू), मुंबई ४०० ०५१. दूर. ०२२–४९४२८८८, ई-मेल : info@yogiltd.cor
	दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या ति	सऱ्या तिमाही व नऊ महिने अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्ती

2000			तीन महिने अखोर	अखोर नऊ महिने अखोर		ने अखोर	वर्ष अखोर	
अनु. क्र	I I I I I I I I I I I I I I I I I I I	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२२ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.१२.२०२३ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ लेखापरीक्षित	
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	६.२७	0.24	0.09	६.६९	२.५३	१८.०१	
२.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी)	(९.५६)	(१४.९३)	(१५.५६)	(५१.९६)	(४६.३४)	(४०.२५)	
sv.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(९.५६)	(१४.९३)	(१५.५६)	(५१.९६)	(४६.३४)	(४०.२५)	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा), (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(९.५६)	(१४.९३)	(१५.५६)	(५१.९६)	(84.38)	(३०.२१)	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	(९.५६)	(१४.९३)	(१५.५६)	(५१.९६)	(४६.३४)	(३०.२१)	
ξ.	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रति शेअर)	१,६१९.१३	४१५.७३	१,६१९.१३	१,६१९.१३	४१५.७३	८२६.०८	
9 .	प्रति शेअर उत्पन्न (अतिविशेष बार्बीपूर्व) (रू. १०/–प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही) ए. मूळ बी. सौम्य	(٥,٥٩) (٥,٥٩)	(0.3E) (0.3E)	(०,०१) (०,०१)	(০.९६) (০.९६)	(१.११) (१.११)	(১৬.০)	
८.	प्रति शेअर उत्पन्न (अतिविशेष बाबी पश्चात) (क. १०/-पत्येकी) (वार्षिकरित्या नाही)							

दिप: वरील सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दाखल दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी अखेरकरिता तिसन्या तिमाह व नऊ महिने अखेरकरिता विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे. दि. ३१ डिसेंबर, २०२३ करिता अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई www.bscindia.com वर कंपनीची वेबसाइट अर्थात <u>www.yogiltd.com</u> वर उपलब्ध आहे

ठिकाण : मुंबई

रु. २,३५,६२,८५०.००

नोंदणी कार्यालय : अपना बाजार, १०६-ए, नायगांव, मुंबई ४०००१४. **अपना सहकारी बन्क कि.** नोंदणी कार्यालय : अपना बाजार, १०६-ए, नायगांव, मुंबई ४०००१४. कॉपॉरेट कार्यालय : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई ४०००१२

(०.०१)

APNA SAHAKARI BANK LTD. दुरध्वनी :- ०२२-२४१० ४८६१- ६२/२४११ ४८६३.

विक्रीबाबत सूचना

सिक्यूरीटायझेशन ॲण्ड रिकन्सटूक्शन ऑफ फायनानशियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरीटी इंटरेस्ट वटहकूम २००२ –(सरफेसी कायदा) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अन्वये बँकेच्या ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीबाबत ''जेथे आहे आणि जसे आहें'' या तत्वावर विक्री कारवाई करीत आहे.

बोली वाढ रक्कम

मेसर्स निर्मल एअरकॉन – श्री. बाबूलनाथ चंद्रकिशोर मिश्रा (कर्जदार/मालक/गहाणखतदार), सौ. भावना बाबूलनाथ मिश्रा (सह-कर्जदार/ गहाणखतदार) (१) श्री. भावनाऋषी रामूलू कर्नाटी, (२) श्री. बाळकृष्ण शांताराम सामंत, (३) श्री. शैलेंद्र कमल बहाद्र सिंग

मालमत्तेचा तपशिल : पलॅट न. ६०१, सहावा व सातवा मजला, ए विंग, बिल्डिंग शाह कॉम्पलेक्स ४ को ऑप. हौसिंग सोसा. लि. ज्याचे बाधकाम प्लॉट न. १० वर (१२.५% जीइएस) सेक्टर १४, **सानपाडा, नवी मुंबई, ता. व जिल्हा ठाणे.** क्षेत्रफळ १३८१ चौ.फूट. कार्पेट क्षेत्रफळ + टेरेस ७४८.६५ चौ.फूट

दि. ३१.१०.२०१८ रोजी रु. ३,०८,०७,४९७.५५ (रुपये तीन कोटी आठ लाख सात हजार चारशे सत्त्याण्णव आणि पैसे पंचावन्न फक्त) अधिक दि. o१.११.२०१८ पासूनचे पुढील येणेबाकी रक्कम

अटी व शर्ती

इसार अनामत रक्कम

🗴 उपरोक्त स्थावर मालमत्तेकरिता असणारी कायदेशीर देणी, मालमत्ता कर, विक्री कर, एक्साईज ड्यूटी, डॉक्युमेंटसाठीचे सेज चार्जेस, हस्तांतर शुल्क, प्रवास शुल्क, स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन फी , इ. काही शिल्लक असल्यास यशस्वी बोलीदाराने एकट्याने भरणे बंधनकारक असेल. सदर विक्री या जाहिरातीत आणि निर्धारित निविदेतील कागदपत्रांमध्ये असलेल्या अटी व शर्ती आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ आणि सरफेसी कायद्या नुसारच

रू. २३,५६,२८५.००

होईल. मालमत्ता विक्रीकरिता विहित निविदा अपना **सहकारी बँकेच्या कॉर्पोरेट ऑफिस, अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल– ४०००१२ वसुली विभागात सोमवार ते शुक्रवार दरम्यान दि. ०२.०२.२०२४ पर्यंत स. १०.०० ते साय. ६.०० या वेळेत** उपलब्ध असतील. मालमत्तेचे निरीक्षण अथवा तपासणी एक दिवस दि. २९.०१.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत देण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी की अपना सहकारी बँक

लि. ला पूर्व सूचना देऊन व त्यांचेकडून वेळ निश्चित झाल्यावरच तारणाची पाहणी करता येईल. प्रत्येक बोलीदाराला एकापेक्षा अधिक वेळा तारणाची पाहणी व तपासणी करता येणार इच्छक बोलीदारांनी राखीव किमतीच्या १० % बयाणा रक्कम एनइएफटी /आरटीजीएस मार्फत **खाते क्रमांक : ००२९९९२००००००३२ सरफेसी कायद्याअतर्गत खाते मेसर्स निर्मल**

एअरकॉन यांच्या मिळकतीची विक्री, ईएमडी खाते, अपना सहकारी बँक लि., परेल, मुंबई- १२ आयएफएससी कोड: ASBL0000002 वर दि.०३.०२.२०२४ रोजी सायं. **०५.०० वा.** पर्यंत जमा करावी. रोख/चेक/डीमांड ड्राफ्ट द्वारे इसारा ठेव स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. दि. ०५.०२.२०२४ रोजी सायकाळी ५.०० वाजता अपना सहकारी बँक लि., कॉर्पोरेट ऑफिस, अपना बँक भवन, डॉ. एस.एस.राव रोड, परेल - ४०० ०१२ या पत्यावर

निम्नस्वाक्षरीकाराकडून विहीत वेळेत प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात येतील. निविदाकार स्वतः उपस्थित राहून निविदा उघडल्यानंतर प्रस्तावाची रक्कम वाढवू शकतील. अयशस्वी बोलीदार / देकारकर्ते यांना अनामत ठेव रक्कमेवर कुठल्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही. इच्छा असल्यास, निविदा कागद्पत्रात नमूद केलेल्या व या नोटीसीत उल्लेखिलेल्या अटी व शर्ती पूर्ण होत असल्यास कर्जदार/जामिनदारही या लिलाव प्रक्रीयेत सहभागी होऊ शकतील. यशस्वी बोलीदार /देकारकर्ते यांनी पुढील एक दिवसाच्या आत अथवा अधिकृत अधिकारी यांनी वाढवून दिलेल्या मुदतीत २५% रक्कम भरावी व उर्वरित रक्कम निविदा उघडण्याच्या

जर यशस्वी बोलीदार उर्वरीत ७५% रक्कम निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसाच्या आत अथवा अधिकृत अधिकारी यांनी वाढवून दिलेल्या मुदतीत, रोखीने अथवा डीडी अथवा आरटीजीएस / एनईएफटी द्वारा भरण्यास अयशस्वी ठरले, तर बयाणा रक्कम जप्त केली जाईल.

कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार किंवा लिलाव कोणतेही कारण न देता तहकूब करण्याचा/पुढे ढकलण्याचा/रद्ध करण्याचा अधिकार अधिकृत अधिकारी राखून ठेवत आहेत. ९. 🛮 सर्व प्राप्त निविदा उघडल्यानंतर इच्छुक बोलीदारांना मा. अधिकृत अधिकारी यांचे इच्छेनुसार एकमेकात चर्चा करून निविदा रक्कम वाढविण्याची संधी मिळू शकते

१०. वर उल्लेखिलेल्या दिनाकास व वेळेत मिळकत पाहण्याची परवानगी मिळेल.

११. सदर नोटीस ही कर्जदार/जामीनदार यांना तारण मिळकतीची लिलावाने विक्री केली जात असल्याची नोटीसही समजावी.

१२. अधिकृत अधिकाऱ्यांच्या सर्वोत्तम माहिती आणि समजुतीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलावात ठेवलेल्या मिळकती/ ती वरील भार ज्ञात नाहीत, हक्क आणि मिळकतीस बाधा आणणाऱ्या दावे/अधिकार/देणी इ. याबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी करावी. नोट: बँकेचे अधिकृत अधिकारी यांनी मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा सरफेसी कायद्यातील कलम १४ मधील तरतुदी नुसार घेण्यात आलेला आहे.

मालमत्तेच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी तसेच निविदा फॉर्म, अटी व शर्तीसाठी येथे नमुद केलेल्या नवरवर संपर्क साधणे ०२२–२४१०४८६१/६२/६५

विस्तार: १०८, १०९, १११

तारखेपासन १५ दिवसाच्या आत भरावी.

सरफायसी कायदा २००२ च्या अन्वये १५ दिवसांची वैधानिक सूचना

कर्जदार/ जामीनदार यांना या नोटीशीद्वारे सूचित करण्यात येते की सरफेसी कायदा कलम १३ च्या उप कलम ८ नुसार त्यांनी लिलावाचे तारखेपूर्वी कधीही सर्व येणे रक्कम/खर्च/शुल्क इत्यादीचा भरणा करावा. अन्यथा वर उल्लेखिल्याप्रमाणे सदर मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्यात येऊन, जर त्यातून संपूर्ण रकमेची परतफेड झाली नाही तर उर्वरित रक्कम व्याज खर्चासह वसूल करण्यासाठी बँक पुढे कार्यवाही करेल.

दिनाक : २० ०१ २०२४

ठिकाण : मुंबई

(मजकूरात सदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : कार्यालय क्र. २०३, २ रा मजला, शिवम चेंबर्स को-ऑप. सो. लि., एस. व्ही. रोड, गोरेगाव पश्चिम, सहारा अपार्टमेंट जवळ, मुंबई ४०० १०४ कॉर्पोरेट कार्यालय : कार्यालय क्र. ३०६, ३ रा मजला, शिवम हाऊस करम पुरा, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, मिलन सिनेमा समोर, नवी दिल्ली, दिल्ली भारत १९० ०९५ सीआयएन : L28900MH2006PLC159174 स्क्रीप कोड : ५४०६१४ वेबसाइट : <u>www.ggengg.in</u> ईमेल : info@ggelimited.com दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी अखेर तिमाही व नऊ महिने अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश

आकंडवारा लाखात शंजर डाटा वर्गकता								
4		तिमाही अखोर			अर्ध वर्ष अखोर			
विवरण	३१ डिसेंबर, २३	३० सप्टेंबर, २३	३१ डिसेंबर, २२	३१ डिसेंबर, २३	३१ डिसेंबर, २२	३१ मार्च, २३		
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित		
एकूण उत्पन्न	4,641.9	7,321.96	3,578.88	13,820.55	8,054.49	11,082.83		
एकूण खर्च	4,569.4	7,220.50	3,291.67	13,602.14	7,704.21	10,206.73		
अतिविशेष बाबी व कर पूर्व नफा/(तोटा)	72.4	9 101.46	287.21	218.41	350.28	876.10		
कर पूर्व नफा/(तोटा)	72.4	9 101.46	287.21	218.41	350.28	876.10		
चालू कार्यचलनातून कालावधीकरिता नफा/(तोटा)	54.2	5 75.31	287.21	163.43	350.28	792.83		
कालावधीकरिता नफा/(तोटा)	54.2	75.31	287.21	163.43	350.28	792.83		
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा (तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न)	54.4	75.53	287.44	163.85	350.63	793.29		
प्रदानित इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य निर्देशित केले आहे)	10,344.9	9 8,794.99	3,806.79	10,344.99	3,806.79	3,806.79		
गत चालू वर्षांच्या ताळेबंदानुसार मूल्यांकन राखीव वगळता	3,959.7	5 3,487.99	3,056.93	3,959.75	3,056.93	3,472.40		
उत्पन्न प्रति शेअर								
मूळ (रु. मध्ये)	0.0		0.08	0.02	0.09	0.21		
सौम्य (रु. मध्ये)	0.0	1 0.01	0.08	0.02	0.09	0.21		

जी जी इंजिनीअरिंग लिमिटेड करिता

ठिकाण: नवी दिल्ली

दि. १८.०१.२०२४

डीआयएन : ०८२९०५८८

सही/-

वनश्याम नांजीभाई पदेल

रु. १,००,०००.००

सही/-

अधिकत अधिकारी

कॉर्पोरेट ऑफिस

थाक हेतारी लाखात प्रेथर हाटा त्यालता

Place: Mumbai Date: 20th January, 2024